

# ए. क्ही. फिशचुला शस्त्रक्रियेची माहिती

डॉ. परगण महारावदुर्लु  
प्राप्तिक्रिया अभ्यासक्रम, पुणे

## ■ डायलिसिस म्हणजे काय?

दीर्घकालीन मूत्रपिण्डाच्या विकारामुळे काही रुग्णांमध्ये मूत्रपिण्डाचे कार्य व्यवस्थित होत नाही. याचा परिणाम असा होते की शरीरात जास्त प्रमाणात असून घटार्व आणि पाणी साचून राहतात. त्यामुळे घेहरा असण शरीरावर सूज येणे, चालताना बोलताना दम लागणे, अगाळा खाज सूटणे आणि इतर तक्रारी सुरु होतात. अशा वेळी निकामी मूत्रपिण्डाचे कार्य करण्यासाठी कृत्रिम पद्धतीने मरिणनच्या साहाजाने रक्ताचे सुद्धिकरण व अंतिरिक्त सांबऱ्यासेने जादा पाणी काढून टाकले जाते. या प्रक्रियेला डायलिसिस म्हणतात.

## ■ ए. क्ही. फिशचुला म्हणजे काय? आपण ते का केले पाहिजे?

एखादा रुग्णाची मूत्रपिण्ड निकामी झाल्यावर रुग्णाला वारंवार डायलिसिसची आवश्यकता असू शकते. डायलिसिस करण्याचे निरनिराळे प्रकार आहेत. मात्र, त्यातले वरेसचे प्रकार काही कालानंतर निकामी होतात. ए. क्ही. फिशचुला हा डायलिसिस करण्याचा सर्वांत सोयीसकर मार्ग आहे. धमनी आणि नीला / शिरा यांना जोडण्याच्या शस्त्रक्रियेला ए. क्ही. फिशचुला सर्वरी म्हणतात. डायलिसिसची करण्यासाठी ए. क्ही. फिशचुला हा जैस्यपुलर अंकसेस आहे. मूत्रपिण्ड निकामी होण्यावर हा उपचार नाही. डायलिसिस सोये व्हावे व त्याचा कमीत कमी त्रास व्हावा यासाठी ए. क्ही. फिशचुला सर्वरी केली जाते. ए. क्ही. फिशचुलाची योग्य काळजी घेतली तर फिशचुला डायलिसिससाठी इतर पर्यायापेक्षा जास्त काळ टिकतो.

## आरोग्यमंत्र

### ■ शस्त्रक्रिया करण्यापूर्वी काय केले पाहिजे?

जेव्हा मूत्रपिण्ड निकामी झाल्याचे निदान होते, तेव्हा खालील गोटीची काळजी घेणे आवश्यक आहे.

■ ए. क्ही. फिशचुला तयार करण्यासाठी एका हातामधील धमनी आणि नीला/शिरा यांचे संरक्षण करणे आवश्यक आहे. याचा अर्धे असा की त्या विशिष्ट हातावर कोणत्याही प्रकारचे इंजेक्शन घेऊ नये किंवा त्या हातावरून रक्ताचे नमुने घेऊ नयेत. सामान्यतः बहुतेक लोक उजव्या हाताने काम करतात. त्यामुळे डावा हात ए. क्ही. फिशचुला तयार करण्यासाठी संरक्षित करणे आवश्यक आहे.

■ मानेमध्ये जर कैथेटर असेल तर, कैथेटरच्या प्लेसमेंटच्या विरुद्ध वाजूचा हात ए. क्ही. फिशचुला तयार करण्यासाठी संरक्षित करणे आवश्यक आहे.

■ ए. क्ही. फिशचुला केल्यानंतर त्या हाताने लवकरात लवकर मठ यांत दावण्याचे व्यायाम सुरू करावे. हे नसांचा आकार वाढविण्यात मदत करते. ज्यामुळे शस्त्रक्रिया सुलभ होते व फिशचुलामधून लवकर डायलिसिस सुरू करता येते.

■ शस्त्रक्रियासाठी येण्यापूर्वी सावणाने व पाण्याने तुमचा संपूर्ण हात भुवा, बांगड्या, अंगठ्या आणि इतर दागिने काढून घरी ठवणे आवश्यक आहे.

■ ए. क्ही. फिशचुलाची शस्त्रक्रिया ही स्थानिक भूल देऊन केली जाते म्हणून शस्त्रक्रियेसाठी येण्यापूर्वी थोडा नाश्ता करण्याची शिफारस केली जाते.

■ शस्त्रक्रियेसाठी येण्यापूर्वी, मधुमेह आणि रक्तदावसाठी औषधे डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार घ्यावीत.

### ■ शस्त्रक्रिया तपशील

ए. व्ही. फिशचुला शस्त्रक्रिया ही एक प्रकारची मायक्रोसर्जरी आहे. दुर्बिणीचा वापर करून सूक्ष्म थाग्याने धमनी आणि नीला / शीर एकमेकांना जोडली जाते. ही एक अतिशय जटील आणि नाजूक शस्त्रक्रिया आहे. शस्त्रक्रिया करीत असताना रुग्णाला हात बाजूला ठेवून तासभर झोपून राहावे लागते. आडवे झोपल्यानंतर दम लागत असेल, तर डॉक्टरांना आधीच सांगावे. अशा वेळेस आधी डायलिसिस करून मग फिशचुला शस्त्रक्रिया केली जाते.

### ■ शस्त्रक्रियेतील संभाव्य गुतागुंत

- शस्त्रक्रियेच्या ठिकाणी अनावश्यक रक्तस्त्राव होणे .
- ए. व्ही. फिशचुला शस्त्रक्रिया अयशस्वी (ए. व्ही. फिशचुलाद्वारे डायलिसिस करण्यास असमर्थता) होणे.
- फिशचुला शस्त्रक्रिया झालेल्या हातावर सूज येणे, बोटांवर अल्सर होणे, बोटाचे रंग बदलणे.
- शस्त्रक्रियेच्या ठिकाणी जंतुसंसर्ग.
- यापैकी कोणतीही लक्षणे आढळल्यास डॉक्टरांना तातडीने भेट द्यावी.

### ■ ए. व्ही. फिशचुला शस्त्रक्रियेनंतर घेण्याची काळजी

- डॉक्टरांनी दिलेली औषधे नियमित घ्यावी.
- हात टांगून ठेवू नका. तो हृदयाच्या पातळीपर्यंत आधार देऊन उंच ठेवा. झोपताना आपण दोन-तीन उशांच्या साहाने हात उंच ठेवू शकतो.
- शस्त्रक्रियेनंतर तीन ते सहा महिन्यांच्या कालावधीसाठी व्यायाम चालू ठेवणे आवश्यक आहे. नियमित व्यायामामुळे फिशचुला लवकर परिपक्व होण्यास मदत होते. त्यामुळे फिशचुलाद्वारे डायलिसिस सुलभ होते. फिशचुलाची परिपक्वता येण्यासाठी चार आठवड्यांपासून ते तीन महिन्यांच्या कालावधी लागू शकतो.
- ए. व्ही. फिशचुला कोपराच्या जवळपास केलेला असेल, तर हात कोपरामधून वाकवणे आणि विस्तारित करणे आवश्यक आहे. हे करताना एक किलोपेक्षा कमी वजन हातामध्ये असावे, हे व्यायाम दर वेळी दहा मिनिटांच्या कालावधीसाठी दिवसातून सहा ते सात वेळा केले पाहिजेत.

### ■ ए. व्ही. फिशचुला शस्त्रक्रियेनंतर खालील गोष्टी टाळा

- फिशचुला केलेल्या हातावर घटू बसतील असे घटू कपडे, बांगड्या, दागिने परिधान करू नका.
- ऑपरेट केलेल्या हाताने वजनदार वस्तू उचलू नका.
- ए. व्ही. फिशचुला केलेल्या हातावर वजन घेऊन झोपू नका.
- डायलिसिससाठी ए. व्ही. फिशचुला परिपक्व होत नाही, तोपर्यंत ऑपरेशन केलेल्या हाताने डायलिसिस चालू करू नका. ए. व्ही. फिशचुला केलेल्या हातावरून रक्ताचे नमुने घेऊ नयेत.
- डायलिसिसच्या वेळी घातलेल्या सुया काढून टाकल्यानंतर, सुईच्या जागी झालेल्या भागावर थोडा वेळ दाब देणे आवश्यक असते.